

Gold ETFs see ₹921 cr net inflows in July, up 86% from June tally

FE BUREAU
Mumbai, August 11

GOLD PRICES HAVE risen 41.6% since January amid increasing economic uncertainty due to the novel coronavirus attack and the resultant economic fallout. The sharp rise in gold prices has prompted many investors to increase allocation to the gold exchange traded funds (ETFs). In July, gold ETFs saw net inflows of ₹921.19 crore compared to ₹494.23 crore in June, registering around 86% growth.

Month	Inflows/outflows (₹ cr)	Gold price (₹/10g)
Jan	202	40,694
Feb	1,435	42,352
March	1,195	40,989
April	731	40,989
May	815	40,989
June	494	48,304
July	921	53,615

Source: Amfi and Bloomberg

The Association of Mutual Funds in India (AMFI) data revealed that gold ETFs had seen net inflows since April. In the first seven months of the current calendar year, gold ETFs had seen net inflows of ₹4,451.9 crore. Only in March, gold ETFs had seen net outflows of ₹194.95 crore, while all other months saw inflows, showed the Amfi data.

N S Venkatesh, chief executive at Amfi, said in uncertain times gold becomes the safe haven and so investors are putting their money in it.

"Even the prices of gold are going up and investors think it's the right time to get it locked in safe haven that is why they have invested in gold ETFs," added Venkatesh. Gold prices have risen 37.2% between January and July.

Bloomberg data showed that on Monday gold prices closed at ₹55,331 per 10 gm. Market participants maintained that expectations of fur-

ther stimulus, an ultra-low interest rate environment and geopolitical tensions were other factors driving investors to seek some stability for their savings through the yellow metal.

Chirag Mehta, senior fund manager (Alternative Investments) at Quantum Mutual Fund, said the re-emergence and upturn in Covid-19 infections in many parts of the world could trigger re-imposition of lockdowns and containment measures. The more

delayed the complete reversal of the great lockdown, the slower the economic recovery. "Against this background, it is hard to imagine a scenario where central banks around the world will change their accommodative stance any time soon. With all the above forces at play, gold is proving to be an attractive portfolio diversifier and an important asset in these uncertain times," added Mehta.

Financial advisors are also of the opinion that gold is an important part of the portfolio, but several investors only invest looking at the past returns. "I fear that once the gold prices start going down, investors will pull out and end with either losses or very minimal gains. I suggest my investors to have investments of 5-10% of gold in their portfolio, irrespective of the prices. It is because gold is not directly correlated to equity and debt and it is a different asset class," said Suresh Sadagopan, founder of Ladder7 Financial Advisors.

Moody's rates Vedanta arm's dollar bonds B3 with negative outlook

FE BUREAU
Mumbai, August 11

MOODY'S INVESTORS SERVICE has assigned a B3 rating to the proposed dollar bonds to be issued by Vedanta Holdings Mauritius II, a wholly-owned, step-down subsidiary of Vedanta Resources (VRL). The outlook on the rating is negative, the credit rating agency stated. The firm is likely to tap the dollar bond market in the coming weeks, bankers indicated. VRL is in the process of fully privatising its key operating subsidiary, Vedanta Limited (VDL), by increasing its stake to 100% from 50.1% and delisting the company. The proposed notes will fund the transaction, Moody's said.

Vedanta Holdings Mauritius II, a wholly-owned, step-down subsidiary of VRL, is likely to tap the dollar bond market in the coming weeks

"The bonds will likely have a short tenor of close to three years. We may see the issue hit the market in coming weeks," said a banker aware of the deal. FE could not independently verify the same.

Kaustubh Chaubal, vice-president and senior credit officer at Moody's, said the bonds were rated two notches lower

than the company's corporate family rating (CFR), reflecting the complex group structure, with VRL having less than 100% ownership in key operating companies and bondholders' legal and structural subordination to claims at the operating company level.

"Additionally, the privatisation of VDL will not completely alleviate risk for creditors of the holding company, who remain legally and structurally subordinated to claims at the operating companies," Chaubal added.

Moody's said it viewed the privatisation as credit positive and a major step in simplifying the complex group structure of VRL, whose less than 100% ownership in its operating subsidiaries had historically

hindered its credit profile. "The privatisation will enable VRL to better access future cash surpluses, as well as cash of around \$1.7 billion held at VDL and its wholly-owned subsidiary, Cairn India Holdings," Moody's stated.

Foreign currency bond issuances out of India had slowed down after the pandemic outbreak and its related crisis since March. Indian issuers raised close to \$10 billion from the overseas bond market so far in 2020. The pace of fund raising was strong in the first three months of the year, when Indian firms raised a record \$8 billion.

Adani Ports and Special Economic Zone, REC and UPL have hit the dollar bond market after the Covid-19 crisis-led halt. Exim Bank and Adani Electricity Mumbai raised a billion dollar each earlier this year from the foreign currency bond market.

Other entities to hit the overseas bond market this year include Manappuram Finance, Shriram Transport, Future Retail, Power Finance Corporation, IRFC, etc.

Tea planters oppose change in import duty

APEX PLANTERS' BODY in South India on Tuesday sternly objected to any move that might tinker with the import duty structure, cautioning about its "counter-productive" impact on the tea growing sector.

United Planters' Association of Southern India (Upasi) president ALRM Nagappan, in a press statement, said tea was an important agro-industry that employed 2.12 lakh growers and 11.65 lakh workers, of which more than 70% were women. Hence, it is very important for the inclusive growth model pursued by the government, he added.

Nagappan said the Indian tea production till June was lower mainly due to the initial lockdown measures, introduced to control the spread of Covid-19. This has led to some increase in the prices since mid-June, which was very much needed for the sustenance of this agro-industry. The drop in the production till June was just 8.9% of the total tea production in the country — needless to mention that this could be easily recouped in the second half of the calendar year. FE BUREAU

IM+ CAPITALS LIMITED
CIN: L74140DL1991PLC340407
Registered Office: 817, Antriksh Bhawan, K.G Marg, New Delhi-110001.
(T) - 011-42838332 Email: imcapitalslimited@gmail.com Website: www.imcapitals.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to provisions of Section 110 of Companies Act 2013 read with Rule 22 of Companies (Management and Administration) Rules 2014 & General Circular No. 14/2020 dated April 8, 2020, the General Circular No. 17/2020 dated April 13, 2020 and the General Circular No. 22/2020 dated June 15, 2020, in relation to "Clarification on passing of ordinary and special resolutions by companies under the Companies Act, 2013 and the rules made thereunder on account of the threat posed by COVID-19" issued by the Ministry of Corporate Affairs and Regulation 29 & 30 of Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015 including any statutory modification thereof for the time being in force, the Company has completed dispatch of Postal ballot notices along with explanatory statement including postal ballot form for seeking approval of members by the way of e-mail only.

Members shall have right to vote through e-voting means only. The Postal Ballot Notice has been mailed to all the Members, whose names appear on the Register of Members/ List of Beneficial Owners as on 7th August, 2020 (the 'cut-off date'). Members who didn't received the postal ballot forms may apply for issuance of duplicate postal ballot forms or else can download the same from the website of the company viz- www.imcapitals.com.

The e-voting period commences on 13.08.2020 (09.30 am) and ends on 12.09.2020 (05.00 pm).

The results of the postal ballot along with the Scrutinizer report shall be declared by Chairman on or before 15/09/2020 and shall also be posted on the website of the company viz- www.imcapitals.com and shall simultaneously be forwarded to BSE Limited.

In case of any query regarding postal ballot voting process, members may address the same to Mrs. Shikha Mehra Chawla, Company Secretary of the Company at imcapitalslimited@gmail.com.

By order of the Board
Sd/-
Shikha Mehra Chawla
Company secretary & Compliance officer

Date: 12.08.2020
Place: New Delhi

Shetron Limited
Regd. Office: Plot No. 1, Bommasandra Industrial Area, Hosur Road, Bangalore - 560099. CIN: L21014KA1980PLC003842.
Website: www.shetrongroup.com; Email: investors@shetrongroup.com Ph: 27832290/91/92/46

Extract of Un-audited Financial Results for the Quarter Ended 30th June, 2020

Sl. No.	Particulars	₹ in Lakhs		
		Quarter ended 30.06.2020 Unaudited	Corresponding Quarter ended 30.06.2019 Unaudited	Year ended 31.03.2020 Audited
1.	Total Income from operation (Net)	4,242	4,959	16,399
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and / or Extraordinary items)	(32)	59	113
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items)	(32)	59	113
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Extraordinary items)	(32)	49	88
5.	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax))	(36)	44	68
6.	Equity Share Capital	900	900	900
7.	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-
8.	Earnings Per Share (a) Basic (b) Diluted	(0.40) (0.40)	0.49 0.49	0.76 0.76

Notes: 1. The above Unaudited Financial Results, as reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors at its meeting held on 10th August, 2020. Limited Review as required under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, has been carried out by Statutory Auditors.
2. Segment Reporting: The Company is engaged in the manufacture of Metal Packaging and hence results are reported under one segment.
3. Figures of the corresponding period have been re-classified/regrouped wherever considered necessary.

By Order of the Board
For Shetron Limited
Divakar S Shetty
Executive Chairman

Place: Bengaluru
Date: 10.08.2020

Nippon India Mutual Fund
Wealth sets you free

Nippon Life India Asset Management Limited
(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(CIN - L65910MH1995PLC220793)

Registered Office: 4th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganapatrao Kadam Marg, Lower Parel (W), Mumbai - 400 013. Tel No. +91 022 6808 7000 • Fax No. +91 022 6808 7097 • www.nipponindiamf.com

NOTICE NO. 46 **Record Date August 17, 2020**

DIVIDEND DECLARATION

Notice is hereby given that the Trustee of Nippon India Mutual Fund ("NIMF") has approved declaration of dividend on the face value of Rs. 10/- per unit in the undernoted schemes of NIMF, with August 17, 2020 as the record date:

Name of the Scheme(s)	Dividend (₹ per unit)*	NAV as on August 10, 2020 (₹ per unit)
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan B - Dividend Option		12.1156
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan B - Direct Plan - Dividend Option		12.4939
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan C - Dividend Option	Entire distributable surplus	12.0978
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan C - Direct Plan - Dividend Option		12.4115
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan D - Dividend Option	available in	12.0221
Nippon India Dual Advantage Fixed Tenure Fund X - Plan D - Direct Plan - Dividend Option	the schemes	12.3568
Nippon India Fixed Horizon Fund XXXI - Series 15 - Dividend Payout Option	as on the	13.0702
Nippon India Fixed Horizon Fund XXXI - Series 15 - Direct Plan - Dividend Payout Option	Record date	13.2187
Nippon India Fixed Horizon Fund XXXII - Series 8 - Dividend Payout Option		12.0675

*Income distribution will be done/dividend will be paid, net of tax deducted at source, as applicable.

Pursuant to payment of dividend, the NAV of the Schemes will fall to the extent of payout, and statutory levy, if any.

For units in demat form: Dividend will be paid to those Unitholders/Beneficial Owners whose names appear in the statement of beneficial owners maintained by the Depositories under dividend plan/option of the Schemes as on record date.

All unit holders under the dividend plan/option of the above mentioned schemes, whose names appear on the register of unit holders on the aforesaid record date, will be entitled to receive the dividend.

For Nippon Life India Asset Management Limited
(Formerly known as Reliance Nippon Life Asset Management Limited)
(Asset Management Company for Nippon India Mutual Fund)

Mumbai
August 11, 2020

Sd/-
Authorised Signatory

Make even idle money work! Invest in Mutual Funds

Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

Quick Heal
Security Simplified

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED
Regd. Office: Marvel Edge, Office No. 7010 C & D, 7th Floor, Opposite Neco Garden Society, Viman Nagar, Pune - 411014
Phone: +91 20 66813232 CIN: L72200MH1995PLC091408 Email: cs@quickheal.co.in

STATEMENT OF CONSOLIDATED FINANCIAL RESULTS OF QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2020

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1	Income				
	Revenue from operations	734.62	642.54	576.00	2,861.38
	Other income	63.15	82.42	84.46	315.96
	Total income	797.77	724.96	660.46	3,177.34
2	Expenses				
	Cost of raw materials consumed	1.05	0.19	6.29	8.16
	Purchase of security software products	6.60	45.70	8.27	95.94
	Changes in inventories of security software products	16.84	(17.00)	3.48	(3.86)
	Employee benefits expense	261.53	245.81	266.32	1,014.19
	Depreciation and amortisation expense	46.51	55.93	51.63	216.77
	Other expenses	127.24	291.99	163.40	833.03
	Total expenses	459.77	622.62	499.39	2,164.23
3	Profit / (loss) before exceptional items and tax (1-2)	338.00	102.34	161.07	1,013.11
4	Exceptional items	-	-	-	-
5	Profit / (loss) before tax (3-4)	338.00	102.34	161.07	1,013.11
6	Tax expense				
	Current tax				
	Pertaining to profit for the current period	98.91	2.83	41.78	211.44
	Deferred tax	(10.49)	19.58	0.31	57.56
	Total tax expense	88.42	22.41	42.09	269.00
7	Profit / (loss) for the period (5-6)	249.58	79.93	118.98	744.11
8	Other comprehensive income, net of tax				
	Other comprehensive income not to be reclassified to profit or loss in subsequent periods:				
	Re-measurement of defined benefit plans	1.00	1.25	3.96	9.73
	Other comprehensive income to be reclassified to profit or loss in subsequent periods:				
	Exchange differences on translation of foreign operations	(0.08)	1.81	(1.32)	2.16
	Total other comprehensive income	0.92	3.06	2.64	11.89
9	Total comprehensive income (after tax) (7+8)	250.50	82.99	121.62	756.00
10	Paid-up equity share capital (face value of ₹10 each)	642.03	642.03	642.01	642.03
11	Other equity (as per balance sheet of previous accounting year)	-	-	-	5,798.65
12	Earnings per share of ₹10 each:				
	(not annualised for the quarter)				
	a) Basic	3.89	1.24	1.70	11.34
	b) Diluted	3.89	1.24	1.70	11.34

Unaudited standalone financial information

Sr. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		June 30, 2020 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)	June 30, 2019 (Unaudited)	March 31, 2020 (Audited)
1	Revenue from operations	734.40	634.31	571.49	2,834.04
2	Profit before tax	344.38	82.33	162.79	1,004.40
3	Profit after tax	256.33	60.24	120.86	736.39

Notes to financial results:

- The above financial results for the quarter ended June 30, 2020 have been subjected to limited review by the statutory auditors of the Group and reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Parent Company at the meetings held on August 10, 2020 respectively.
- During the year ended March 31, 2019, Parent Company had received notice of demand dated March 13, 2019, in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹ 387.43 million (excluding interest and penalties) covering the period from April 1, 2016 to June 30, 2017 on supply of anti-virus software in Compact Disk. The Parent Company replied to the notice of demand to Commissioner of Goods and Service Tax, Pune. During the earlier years, Parent Company received similar notice of demands in relation to service tax under the provisions of Finance Act, 1994 for ₹ 1,223.07 million (excluding penalty of ₹626.97 million and predeposit, if any) covering the period from March 1, 2011 to March 31, 2016 on supply of anti-virus software in Compact Disk. Company had filed an appeal with Customs, Excise and Service Tax Appellate Tribunal, New Delhi for the period March 1, 2011 to March 31, 2014 and with the Customs, Excise and Service Tax Appellate Tribunal, Mumbai for the period April 1, 2014 to March 31, 2016. The Hon'ble Customs, Excise & Service Tax Appellate Tribunal (CESTAT), Principal Bench, New Delhi, vide its judgment (Order No. 50022/2020) dated January 09, 2020 (Service Tax Appeal No. 51175 of 2016), has set aside the Service Tax demand for ₹560.71 million along with interest and penalty which was earlier confirmed by Directorate General of Central Excise Intelligence (DGCEI), New Delhi vide its Order of 2016 covering period from 2011 to 2014. Based on this judgement of CESTAT, New Delhi, technical circular issued by government authorities and an independent legal opinion obtained by the Parent Company in earlier years, the Parent Company is confident of also getting the claims set aside for balance period from April 01, 2014 to June 30, 2017. Accordingly no provision/contingent liability has been recognized/disclosed in the financial statements.
- The Group is engaged in providing security software solutions. The Chief Operating Decision Maker (CODM) reviews the information pertaining to revenue of each of the target customer group (segments) viz. retail, enterprise & government and mobile. However, based on similarity of activities/products, risk and reward structure, organisation structure and internal reporting systems, the Group has structured its operations into one operating segment viz. anti-virus and as such there is no separate reportable operating segment as defined by Ind AS 108 "Operating segments".
- Figures for the quarter ended March 31, 2020 is the balancing figures between the audited figures in respect of the full years and published year to date figures of nine month ended December 31, 2019
- Estimated uncertainty relating to COVID-19 outbreak:** The World Health Organization announced a global health emergency because of a new strain of coronavirus ("COVID-19") and classified its outbreak as a pandemic on March 11, 2020. In response, the Indian Government have taken various actions and announced phased lockdown across the country from March 24, 2020 to contain the spread of the virus, which is being extended from time to time till August 31, 2020. This pandemic and Government response resulted in significant disruption in global supply chain and business operations and adversely impacting most of the industries which has resulted in global slowdown. The Management has made an assessment of the impact of COVID-19 on the Company's operations, financial performance and position as at and for the quarter ended June 30, 2020 and has concluded that the impact is primarily on the operational aspects of the business. In assessing the recoverability of receivables including receivables, investments, and other assets, the Company has considered internal and external information up to the date of approval of these financial results including status of existing and future customer orders, cash flow forecasts, commitments with suppliers, etc. The Company has performed sensitivity analysis on the assumptions used and based on current indicators of future economic conditions, the Company expects to gradually recover the carrying amount of these assets, the Company has also considered the impact of subsequent events in its assessment and concluded that there is no significant impact which is required to be recognised in the financial results. Accordingly, no further adjustments have been made to the financial results. Considering the dynamic nature of the issue, the impact of the global health pandemic may be different from that estimated as at the date of approval of these financial results and the Company will continue to closely monitor any material changes to future economic conditions.
- Ms. Priti Rao has resigned as Independent Director w.e.f. June 01, 2020.
- Mr. Bhushan Gokhale (DIN 01493276) is appointed as an Additional Director in the independent category w.e.f. August 12, 2020.
- Previous year's figures have been regrouped / reclassified wherever necessary to make them comparable with the current year's classification / disclosure.

For and on behalf of the Board of Directors

Kailash Katkar
Managing Director
& Chief Executive Officer

Place: Pune
Date: August 10, 2020

PUBLIC NOTICE
 This is to inform the public at large that, SARITA GUPTA R/at: 72 Maker Tower, H. Somani Road, Cuffe Parade, Mumbai, Maharashtra 400005 is the Owner of the Flat property described in the schedule hereunder. The said Owner is Selling the said Flat to My client's i.e. **1) MAHESH SHARMA, 2) SIMI SHARMA,** and has assured my Client's that her title as the Owner of the said Flat property is Clean, Clear and marketable.
 In spite of his assurances, if any persons has / have any claim / right in the nature of agreement, sale, lease, lien, mortgage, possession or otherwise to and/or upon the said Flat property described in the schedule hereunder and / or any part thereof are required to inform the same to the undersigned in writing with necessary documents within 7 days of the publication of this notice. Failing which my client shall complete the transaction without reference to such claim/s and the same if any shall be deemed to have been waived or abandoned.
SCHEDULE OF THE FLAT PROPERTY : Flat property bearing Flat No. 401 on Fourth floor of Building / Wing R of the Complex to be known as " MARVEL ZEPHYR" in MARVEL ZEPHYR Co-operative Housing Society Ltd, having its Area Admeasuring About 285.76 Sq. Mtrs Carpet (inclusive of the area of balconies therein) equivalent 357.21 Sq. Mtrs Built-Up Area together with the exclusive right of user of the Open Terrace at eye - level having its carpet area of 75.81 Sq. Mtrs equivalent to १4.76 Sq. Mtrs built-up area and further together with the exclusive right of user of Two covered Car Parking Space bearing No. RP - 05 & RB - 10 situated under the Basement / Slit/s of the said building known as MARVEL ZEPHYR situated at S. No. 66, Hissa No. 1 Kharadi Pune, Tal. Haveli Dist. Pune, which is situated within the limits of Pune Municipal Corporation and also within the limits of Sub Registrar District Taluka Haveli Pune.
 Date: 12/08/2020.
RANJIT B. DARAWADE. Advocate.
 240,Shreekrupa Apt, Opp. Apala Maruti Mandir, Mahatma Phule (Ganji) Peth, Pune - 42. Phgne Of: 26458342 Mobile:- 9860459425, 9075083252. (R. No. 2008049842)

जाहीर नोटीस

सर्व लोकास कळविण्यात येते की, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील मौजे बालेवाडी, ता. हवेली, जिल्हा पुणे येथील सव्हे नं. २४, हिस्सा नं. ४बी, या मिळकतीवर बांधलेल्या **माहेल्ल ब्रिसा को-ऑप. हौसिंग सोसायटी लिमिटेड,** मधील बी बिल्डिंगमधील सातव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ७0२, यांसी क्षेत्रफळ ८८.३४ चौ.मी. कारपेट (बाल्कनीसह) = ११४.७३ चौ.मी. विल्टअप व लगतची 02 डेस यांसी क्षेत्रफळ १२.१६ चौ.मी. कारपेट = १५.७९ चौ.मी. विल्टअप अशी फ्लॅट मिळकत त्यातील फिक्चर्स, फिटिंग तसेच सामाईक सोयीसुविधा वापरण्याच्या हक्कासह व एक स्टिलर कार पार्किंग वापरण्याच्या हक्कासह मिळकत श्री. भगनाराय बनसालीकर हक अणि सौ. मीना भाताराम दरक, रा. बोरिवली (पूर्व) मुंबई यांचे ताबेबहिवाटीस मालकी हक्काे सदर सोसायटीचे सभासद म्हणून दाखल आहे. व सदर फ्लॅटच्या संदर्भात त्यांनी आपली मुलगी सौ. मिता सौरभ माहेश्वरी हिच्या नावे कुलमुख्यात्यारत्र लिहून व नोंदवून दिलेले आहे. सदर फ्लॅट त्यांनी आमचे अशिलांना त्यांच्या सभासदत्वल्या हक्कासह व भाग व भागाभांडवलासह तब्दिल करून देण्याचे /विकत देण्याचे मान्य व कबूल केले आहे. सदर फ्लॅट पूर्णपणे निर्वैध, निजोखमी असल्याची खात्री त्यांनी आमचे अशिलांना दिलेली आहे. तरी सदर फ्लॅट मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध उदा. गहाण, दान, बक्षीस, लीन, लीज, भाडेकरू हक्क, कोर्ट डिक्री, ताबा, वहिवाट, लायसन्स, वारसा हक्क, साडेखत, कर इ. असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ८ (आठ) दिवसांचे आत मूळ कागदपत्रे व त्यांच्या सत्य प्रसिद्ध लेखी हरकत नोंदवून व पूर्वनियोजित वेळोवेळार खालील पत्त्यावर प्रत्यक्ष भेट घेऊन आमची खात्री पटवून द्यावी. वरील मुदतीत कोणाचीही, कोणत्याही प्रकारची हरकत न आल्यास व कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्यास त्यांनी तो कायमचा सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करताल व नंतर कोणाचीही तक्रार चालणार नाही. कळावे.
 पुणे, दिनांक ११/०८/२०२०

उदयकुमार आर. कुलकर्णी, अॅडव्होकेट
 'छबाई' फ्लॅट नं. ४११, शनिवार पेठ, पुणे ४११०30 फोन : २४४५५२५४
 (फ़.क्र.२००८०२४२८)

जाहीर नोटीस

तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्ट अ आणि ब मध्ये वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकतीचे विद्यमान मालक (१) श्री. योगेश हजमन शिंदे (२) सौ. सोनल योगेश शिंदे दीघे रा. फ्लॅट नं. डी १/९०१, गगन विहार को.ऑ. ही. सोसायटी लि. विबवेवाडी, लुहानगर रोड, मार्केटयाई पुणे-४११०३७ यांनी सदर मिळकती आमच्या अशिलांना कायम खुपखरेदीने देण्याचे मान्य व कबूल केले आहे. तसेच विसारपोटी रकमा देखील स्वीकारलेल्या आहेत. सदर मिळकती पूर्णपणे निवध, निजोखमी व बोजावहित असून घननयोज आहेत व विद्यमान मालकांना त्यांचे पूर्ण मार्केटवेल टायटल आहे, अशी खात्री व भरवसा त्यांनी आमच्या अशिलांना दिलेला आहे.
 तरी सदर मिळकतीवर अन्य कोणाचाही कसल्याही प्रकारचा काही एक हक्क, अधिकार, दाना, मालकीहक्क, हितसंबंध, गहाण, दान, बक्षीस, खरेदी, अन्नवस्त्र, लीज, लीन, करारनामा, कुलमुख्यात्यार, अॅटचमेंट इ. हितसंबंध असल्यास संबंधितांनी सदरील नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ (सात) दिवसांचे आत मूळ कागदपत्रांनिशी आमचे खालील पत्त्यावर समक्ष भेटून खात्री करून घ्यावी व तशी लेखी पोहच घ्यावी. वरील मुदतीत तक्रार किंवा हरकत न आल्यास सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा काही एक हक्क, अधिकार व हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशिल खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. तदनंतर कोणाचीही कोणातीही हरकत विचारात घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.
परिशिष्ट - (अ) तुकडी पुणे, पो.तु. ता. पुणे शहर जि. पुणे येथील मे. दुय्यम निबंधक हवेली यांचे कार्यक्षेत्रातील व तसेच पुणे मगपा यांचे हद्दीतील गाव मौजे मुंजेरी विबवेवाडी येथील स.नं. ६१२ हिस्सा नं.७ प्लॉट नं. २ ते १७ या मिळकतीवर बांधलेल्या गगनविहार को ऑप. ही. सोसा. लि. या इमारतीतील विंग नं. डी-१ मधील नवव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ९०१ यासी क्षेत्र ५३.५१ चौ.मी. (विल्ट अप) व लगतचे टेरस क्षेत्र ७.६१ चौ.मी. ही मिळकत.
परिशिष्ट (ब)- तुकडी पुणे, पो.तु. ता. पुणे शहर जि. पुणे येथील मे. दुय्यम निबंधक हवेली यांचे कार्यक्षेत्रातील व तसेच पुणे मगपा हद्दीतील गाव मौजे मुंजेरी विबवेवाडी येथील स.नं.६१२ हिस्सा नं.७ मधील प्लॉट नं. २ ते १७ या मिळकतीवर बांधलेल्या गगन विहार को ऑ. ही. सोसायटी लि. विंग नं. डी-१ मधील नवव्या मजल्यावरील फ्लॅट नं. ९०२ यासी क्षेत्र ५३.५१ चौ.मी. विल्टअप तसेच टेरस यासी क्षेत्र ७.६२ चौ.मी. ही मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.
प्रकाश एम. पवार, अॅडव्होकेट.
 सी२/१०१, गगनविहार को. ही. सोसायटी लि., विबवेवाडी, लुहानगर रोड, मार्केटयाई, पुणे-४११०३७ मोबा. ९८२२०३०७४ फोन नं.०२०-२४२४१००२.
 (फ़.क्र.२००८०२४२८)

जाहीर नोटीस

सर्व संबंधित लोकांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, खालील परिशिष्टामध्ये वर्णन केलेली मिळकत तिचे विद्यमान मालक श्री. गणेश शंकर निंबाळकर, रा. स.नं. ७०, निंबाळकर निवास, वडगांव बुद्रुक, पुणे, श्री. संजय नारायण सुर्वे, रा. ६५, चंद्रभागा निवास, वडगांव बुद्रुक, पुणे, श्री. प्रशांत श्रीरंग मते, रा. ६५, अंते निवास, धायरी फाटा, वडगांव बुद्रुक, पुणे, श्री. सोमनाथ मतांते शेडगे, रा. चैतन्य रेसिडेन्सी, स.नं. ६४, वडगांव बुद्रुक, पुणे, श्री. शंकर विलास सूर्यवंशी, रा. सूर्यवंशी निवास, ६६/२ जी, वडगांव बुद्रुक, पुणे व श्री. युवराज विठ्ठल सोनार, रा. सिद्धार्थ टेरस, निखील गार्डन, वडगांव बुद्रुक, पुणे, यांनी फार मोठी रकम स्वीकारून आमचे अशिलांस कायमखूप खरेदी विकण्याचे मान्य व कबूल केलेले असून, सदर मिळकत निर्वैध, निजोखमी व बोजारहित असल्याचा भरंवसा व विश्वास विद्यमान मालकांनी आमचे अशिलांस दिलेला आहे, असे असतानाही सदर मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारे गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, साडेखत, विसारणाती, तारण, कर्ज, बोजा, करार-मदार, अन्न-वस्त्र, पोटागी इत्यादी आर अन्त्य प्रकारे कसलाही हक्क, अधिकार अथवा हितसंबंध असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झालेपासून १० दिवसांचे आत मूळ कागदपत्रांसह आमच्या ऑफिसमध्ये प्रत्यक्ष आमच्या खात्री पटवून घ्यावी. अन्यथा सदर मिळकत ही निर्वैध, निजोखमी व बोजारहित आहे, असे समजून अगर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील विद्यमान मालकांशी सदर मिळकतीबाबत पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही.
परिशिष्ट
मिळकतीचे वर्णन :- तुकडी पुणे, पोतुतुकडी, ता. वेल्हा, मे. दुय्यम निबंधक वेल्हा यांचे हद्दीतील व जिल्हा परियेद पुणे, पंचायत समिती वेल्हा यांचे हद्दीतील ग्रामपंचायत हद्दे येथील शेतजमीन मिळकत गट नं. ३९९ यांसी जुना सव्हे नं. ४५/२, व ४५/३ यांसी क्षेत्र 0२ हे. ३४ आर अधिक पोटरखारा 0० हे. 0२.५० आर असे एकूण क्षेत्र 0२ हे. ३६.५० आर यांसी आकार २. 0४=८१ पैसे पैकी विद्यमान मालकांचे क्षेत्र 0१ हे. २७.४८ आर यांसी आकार 0२ रू. ६२ पैसे पैकी विकत देत असलेले क्षेत्र 0० हे. १२ आर, यांनी सौ. चतुः सोमा - पूर्वेस : गट नं. ३९६ व ३९८, पश्चिमेस : अंतर्गत २० फुटी रस्ता, दक्षिणेस : गट नं. ३९९ उर्वरित क्षेत्र, उत्तरेस : गट नं. ३९९ उर्वरित क्षेत्र. ही मिळकत. येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक जमीन मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.
 पुणे, दिनांक ११/०८/२०२०

अमोद हिरालाल व्होरा, अॅडव्होकेट
 फ्लॅट नं. २०, आकाशदर्शन हौसिंग सोसायटी, ७६, रामनाग कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे ४११०३८ मो. ९८२२०२२७६१
 (फ़.क्र.२००८०२४२८)

जाहीर नोटीस
 या जाहीर नोटीसीद्वारे तमाम लोकांस कळविण्यात येते की, (१) हरी शंकर परियार, (२) कुशाभाऊ बबन रामराव दोघेही रा. चहोली बु. हवेली, पुणे-४१२१०५ यांनी खालील परिशिष्टान नमूद केलेली मिळकत ही त्यांचे वडीलजोशीत मालकीची, अधिकारीची व ताबेबहिवाटीची असून त्यांनी सदर मिळकत ही आमचे अशिलांना विकत देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. व त्या विषयी आमचे अशिलांनी कोणते झालेले आहे. सदरची मिळकत पूर्णपणे निवध व निजोखमी आहे असा भरंवसा त्यांनी आमचे अशिलांस दिलेला आहे. तरी सदरच्या मिळकतीवर कोणाचाही प्रकारचा हक्क किंवा हितसंबंध गहाण, दान, पोटागी, विसार, बक्षीस, करार, मदार, लीज, लीन व इतर कोणत्याही प्रकारचा हक्क व हितसंबंध असल्यास त्यांनी सदर नोटीस जाहीर झाल्यापासून १५ दिवसांचे आत सर्व असल कागदपत्रांनिशी आमची खात्री पटवून घ्यावी अन्यथा सदरची मिळकत पूर्णपणे निवध व निजोखमी आहे तसेच बोजा नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील पुढील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.
परिशिष्ट - १ तुकडी पुणे, पोतुतुकडी, तालुका हवेली, मे. सव रविन्द्रार साहेब, हवेली क्रमांक १ ते २६ यांचे हद्दीतील तसेच विपरी विचवड महानगरपालिका हद्दीतील गांव मौजे चहोली बु. येथील अ. स.नंबर १५/२ यांसी क्षेत्र १ हे २८ अधिक पोटरखारा 0 हे ७४ आर यांसी आकार ८ रुपये १९ पैसे यांसी चतुःसीमा - पूर्वेस - स.नं. २२ ची मिळकत, पश्चिम - स.नं. १३ ची मिळकत, दक्षिण - स.नं. १६ ची मिळकत, उत्तर - स.नं. १४ ची मिळकत.
 अ. स.नंबर - १४/६ यांसी क्षेत्र 0 हे ३२ अधिक पोटरखारा 0 हे २४ आर यांसी आकार १ रुपये २१ पैसे, यांसी चतुःसीमा - पूर्वेस - नाला, पश्चिम - स.नं. ११ची मिळकत, दक्षिण - स.नं. १३, १५, २२, २५, २६, २७ ची मिळकत, उत्तर - इद्रायणी नदी. असे एकूण क्षेत्र १८८ आर ही मिळकत. ही नोटीस असे.
 पोसरी, दि. ११/८/२०२०

सुहास डी. शिंदे, अॅडव्होकेट
 पत्ता - स. नं. २१३, दिवी रोड, सॅन्डवूक कॉलनी समोर, साई मंदिरजवळ, दामोदर निवास, पोसरी, पुणे-४११०३९ मो. ९८२२२३२९०.
 (फ़.क्र.२००८०२४२८)

जाहीर नोटीस

(गाव मौजे शिंदवणे, तालुका हवेली येथील गट नं. ८६६/३, पैकी क्षेत्र ००हे.५७ आर ही जमीन मिळकत.)
 तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टान वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक श्री. ऑंकार बाजीराव मांडरे, रा. मौजे शिंदवणे, तालुका हवेली पुणे यांचे हक्कचावी, खरेदी मालकीची व बहिवाटीची असून सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदी देण्याविषयी कोलगी चालू आहेत. सदर मिळकत ही पूर्णपणे निवध, निजोखमी व बोजारहित असून तिमध्ये इतर कोणाचाही गहाण, दान, लीज, कुळ, बहिवाट, विसारणाती, साडेखत, मुकल्यात्यार, खरेदी या इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध नसून सदर मिळकत ही कोणत्याही कोर्टात वादविषय नाही अशी खात्री व भरंवसा सदर मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरीदेखील या मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास त्याबाबत संबंधितांनी या नोटीसचे प्रसिद्धीपासून २१ दिवसांचे मुदतीचे आत आम्हास लेखी कळवावे व मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री करून घ्यावी व मुदतीत असे कोणीही न केल्यास सदर मिळकत ही पूर्णपणे निवध, निजोखमी व बोजारहित असून सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.
परिशिष्ट - मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोतुतुकडी तालुका हवेली ता. दुय्यम निबंधक सौ. हवेली यांचे हद्दीतील व जिल्हा गाव व तालुका पंचायत समिती पुणे पैकी गणपंचायत व गाव मौजे शिंदवणे येथील गट नं. ८६६/३, यांसी एकूण मिळकत क्षेत्र ०४ हे. ३१ आर+ पो.ख. क्षेत्र ०० हे.८० आर यांसी आकार ०४ रू.१६ पैसे पैकी वर नमूद केलेल्या विद्यमान मालक लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण मिळकत क्षेत्र 0१ हे.0७ आर + पो.ख. क्षेत्र ०० हे. ३० आर पैकी क्षेत्र ००हे. ५७ आर (पोटरखारा क्षेत्र सोडून) यांसी चतुःसीमा खालील प्रमाणे- पूर्व- पुरंदर उरसा योजना, दक्षिण- उर्वरित क्षेत्र, पश्चिम- उरुडी जेठुरी रोड, उत्तर- शामला भाडी यांची मिळकत, येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत, त्यातील जल, तर, वृक्ष, काष्ठ, पाषाण, निषी, निक्षेपादी व बहिवाटीच्या जाण्यवेण्याच्या हक्कांसहोत काहीही एक राखून न ठेवता येणेप्रमाणे मिळकत असे. दि. १२/०८/२०२०

चेतन काळे अण्ड असोसिएट्सकारिता, चेतन अमृत काळे, अॅडव्होकेट
 डी-१0६, म्ना सेंटर, रांका ज्वेलर्ससमोर, हडपसर, पुणे-४११०१३ मोबा. ९८२३२९०८५९
 ई-मेल - kalechetan12@gmail.com (फ़.क्र.२००८०२४२८)

जाहीर नोटीस

(गाव मौजे शिंदवणे, तालुका हवेली येथील गट नं. ८६६/३, पैकी क्षेत्र ००हे.५७ आर ही जमीन मिळकत.)
 तमाम लोकांना या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टान वर्णन केलेली मिळकत ही तिचे विद्यमान मालक श्री. ऑंकार बाजीराव मांडरे, रा. मौजे शिंदवणे, तालुका हवेली पुणे यांचे हक्कचावी, खरेदी मालकीची व बहिवाटीची असून सदर मिळकत आमचे अशिलांना खरेदी देण्याविषयी कोलगी चालू आहेत. सदर मिळकत ही पूर्णपणे निवध, निजोखमी व बोजारहित असून तिमध्ये इतर कोणाचाही गहाण, दान, लीज, कुळ, बहिवाट, विसारणाती, साडेखत, मुकल्यात्यार, खरेदी या इतर कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार, हितसंबंध नसून सदर मिळकत ही कोणत्याही कोर्टात वादविषय नाही अशी खात्री व भरंवसा सदर मालकांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरीदेखील या मिळकतीवर अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारे हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास त्याबाबत संबंधितांनी या नोटीसचे प्रसिद्धीपासून २१ दिवसांचे मुदतीचे आत आम्हास लेखी कळवावे व मूळ कागदपत्रांनिशी आमची खात्री करून घ्यावी व मुदतीत असे कोणीही न केल्यास सदर मिळकत ही पूर्णपणे निवध, निजोखमी व बोजारहित असून सदर मिळकतीवर कोणाचाही कसल्याही प्रकारचा हक्क, अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे अशील पुढील व्यवहार पूर्ण करतील व त्यानंतर कोणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.
परिशिष्ट - मिळकतीचे वर्णन - तुकडी पुणे, पोतुतुकडी तालुका हवेली ता. दुय्यम निबंधक सौ. हवेली यांचे हद्दीतील व जिल्हा गाव व तालुका पंचायत समिती पुणे पैकी गणपंचायत व गाव मौजे शिंदवणे येथील गट नं. ८६६/३, यांसी एकूण मिळकत क्षेत्र ०४ हे. ३१ आर+ पो.ख. क्षेत्र ०० हे.८० आर यांसी आकार ०४ रू.१६ पैसे पैकी वर नमूद केलेल्या विद्यमान मालक लिहून देणार यांचे हिश्याचे संपूर्ण मिळकत क्षेत्र 0१ हे.0७ आर + पो.ख. क्षेत्र ०० हे. ३० आर पैकी क्षेत्र ००हे. ५७ आर (पोटरखारा क्षेत्र सोडून) यांसी चतुःसीमा खालील प्रमाणे- पूर्व- पुरंदर उरसा योजना, दक्षिण- उर्वरित क्षेत्र, पश्चिम- उरुडी जेठुरी रोड, उत्तर- शामला भाडी यांची मिळकत, येणेप्रमाणे चतुःसीमापूर्वक मिळकत, त्यातील जल, तर, वृक्ष, काष्ठ, पाषाण, निषी, निक्षेपादी व बहिवाटीच्या जाण्यवेण्याच्या हक्कांसहोत काहीही एक राखून न ठेवता येणेप्रमाणे मिळकत असे. दि. १२/०८/२०२०

चेतन काळे अण्ड असोसिएट्सकारिता, चेतन अमृत काळे, अॅडव्होकेट
 डी-१0६, म्ना सेंटर, रांका ज्वेलर्ससमोर, हडपसर, पुणे-४११०१३ मोबा. ९८२३२९०८५९
 ई-मेल - kalechetan12@gmail.com (फ़.क्र.२००८०२४२८)

PUBLIC NOTICE

Know all men by this notice that the property described more particularly in the schedule written hereunder is owned by **MRS KIRAN TUKARAM DEOKAR AND MRS PUJA DHARMENDRAN GONE, RIJAT GAGAN VIHAR, BIBWEVADI PUNE 37.** The owners have agreed to sell/transfer the said property to my client and has assured my client that the title to the said property is clear and marketable. The owners have absolute right, title and authority to sell and convey the same to my client. Any person/persons having any right, title, interest, lien, mortgage, or any other right of whatsoever nature, in the said property or any part thereof are hereby required to inform the undersigned in writing with full details of his/her right, title or interest in the said property along with documentary evidence in support thereof within a period of 8 days of publishing this Public Notice. If no such objection is received by the undersigned, it shall be presumed by my client that no person whoseever has any right, title or interest in the said property or any part thereof, and that no person or persons have any objection for the Sale or transfer Deed proposed to be executed in favour of my client. If any person has any objection thereaffer the same shall be deemed to have been waived. My client thereaffer shall proceed to complete the transaction, as if there are no claims over the said property or any part thereof.
SCHEDULE
 All that piece and parcel of land bearing Survey No. 56 Hissa No 1A + 6B situated at Kharadi, Taluka Haveli, District- Pune within the limits of Pune Municipal Corporation, also within the jurisdiction of offices of Registrar Haveli Pune totally admeasuring 07 Heter 22.97 R including plot kharaba, out of which land admeasuring 4557 Sq.fts. i.e. 423.51 Sq.mtrs. is the subject matter of this notice same is bounded as under :
 On the East : Part of S. No 56 Hissa No 1A+6B, Plot owned by Shri. Ganesh Pharate
 On the South : 15 fetsch common Road,
 On the West : Survey No 55
 On the North : Property owned by Shri. Omprakash singh.
 DATED : 11/08/2020.
R. R. DEOKAR, Advocate.
 Office No 5, Yashwant Building, Lane No. 4, Karve Nagar, Pune Mobile 9881027079. (R.O. No. 2008029429)

जाहिर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, आमचे अशिल सौ. मीना मिलिंद भन्साळी या कै. कचरदास नैनसुख मुधा व कै. पद्मजा कचरदास मुधा यांची मुलगी व कायदेशीर वारस आहेत. आमच्या आशिलांचे वडिल व आई अनुक्रमे दि. १३/८/२०१८ आणि दि. ५/१/२०१९ रोजी निधन झाले आहेत. मृत्युसमयी त्यांच्या बऱ्याच स्थावर व जंगम मिळकती होत्या व आहेत. तसेच कै. कचरदास नैनसुख मुधा हे मुधा इंडस्ट्रीज या भागीदारी संस्थेचे संस्थापक व ६७ टक्के भागीदार होते, या फर्मच्याही मालकीच्या काही स्थावर जंगम मिळकती होत्या व आहेत. त्यातील आमच्या आशिलांना माहिती असलेल्या काही मिळकती खालील परिशिष्टात वर्णन केल्या आहेत. कै. कचरदास नैनसुख मुधा व कै. पद्मजा कचरदास मुधा यांचे तथाकथित मृत्युपत्राबाबत पुणे येथील दिवाणी कोर्टात व अन्य कोर्टात आमचे अशिल व त्यांचे बंधु राजीव कचरदास मुधा व संजय कचरदास मुधा व सिध्दार्थ संजय मुधा यांचे दरम्यान वाद चालू आहेत. अशा परिस्थितीत वरील वादांची कल्पना न देता आमचे अशिलांचे बंधु राजीव कचरदास मुधा व संजय कचरदास मुधा तसेच सिध्दार्थ संजय मुधा हे वादातील स्थावर मिळकतीचा परस्पर विक्रीच्या प्रयत्नात आहेत, तसेच जंगम मिळकती परस्पर त्यांचे नावे करून त्यांचे स्वरूपात बदल करण्याचे प्रयत्नात आहेत. अशी माहिती आमच्या अशिलांना मिळाली आहे, तरी कै. कचरदास नैनसुख मुधा व कै. पद्मजा कचरदास मुधा यांचे नावावर मुळतः असलेल्या कोणत्याही स्थावर जंगम मिळकतीबाबत आमचे अशिलांचे बंधु राजीव कचरदास मुधा व संजय कचरदास मुधा तसेच सिध्दार्थ संजय मुधा यांच्याशी कोणीही कसलेही व्यवहार करू नयेत. केल्यास असे व्यवहार बेकायदेशीर ठरून मिळकतीतील आमचे अशिलांचे हिश्र्यावर बंधनकारक राहणार नाही याची नोंद घ्यावी.
परिशिष्ट
 मिळकतीचे वर्णन - पुणे महानगरपालिका, पुणे यांच्या हद्दीतील १) पी.एम.सी. हद्दीतील स.नं. ७०0 ते ७0३ यांचे टारऊन प्लॅनिंग स्किम नं. ३ प्रमाणे फायनल प्लॉट नं. ४०९, ४१३, ४१४, ४१५, ४१९ असे आहेत. पी.एम.सी. कडून मंजूर ले आऊट मधील प्लॉट नं. १६६ (जुना) नविन स.नं. ८/१६६ (मुकूंदनगर) गुलटेकडी पुणे - ३७ (एच.यु.एफ.) मिळकत.
 २) गाव मौजे हडपसर येथील रामटेकडी इंंडस्ट्रियल इस्टेट स्कीम नं. २ मधील फायनल प्लॉट नं. १६,३४,३७,३९,५२ यांसी अंदाजे क्षेत्र ०६ एकर ३) गाव मौजे लोहांडा (विमाननगर) येथील स.नं. २0३/२ यांसी क्षेत्र ३७ आर (मुळ मालकांविरुध्द कोर्टात प्रलंबित वादाचा विषय असलेली मिळकत.)
 ४) गांव मौजे घोरपडी येथील स.नं.५५-अ हिस्सा नं. ८,९,१० क्षेत्र ३ एकर १८ गुंटे (मुळ मालकांविरुध्द कोर्टात प्रलंबित वादाचा विषय असलेली मिळकत.)
 ५) गांव मौजे जुन्नर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील सि.स.नं. ४२५ (नं.१४०) ६) गांव मौजे जुन्नर, ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील सराई पेट येथील सि.स.नं. १२५६/१२७० यांसी क्षेत्र १६९२ चौ. मीटर
 ७) गांव मौजे घोरपडी पुणे येथील सव्हे नं. ६०-अ/२/१अ मधील सिलव्हर ओक अपार्टमेंट मधील फ्लॅट नं. ३०२ बद्दल
 ८) गांव मौजे जुन्नर ता. जुन्नर, जिल्हा पुणे येथील सि.स.नं. १२६६ खाते नं. १४ ह्या मिळकती या जाहीर नोटीसीचा विषय आहे.
 वरील सर्व मिळकी बाबत मा. मे. कोर्टामध्ये वाद प्रलंबित आहेत.

अॅड. संदीप गुजराथी
 पुणे, १३ निर्मला हार्स्टिस्, काँप्रेस भवन जवळ, दिनांक : १२/०८/२०२०

जाहीर नोटीस
 तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, तुकडी पुणे, ता. हवेली जि. पुणे तसेच पुणे महानगरपालिका पुणे यांचे हद्दीतील गाव मौजे तळेरानवाडी, येथील मिळकत यांसी गट नं. ३७६ यांसी एकूण क्षेत्र ००हेक्टर ०५ आर म्गणजेत ५३८० चौ. फूट यांसी चतुःसीमा पूर्वेस- गट नं. पैकी उर्वरित मिळकत, दक्षिणेस- २० फूट रुंदीचा सामाईक बहिवाटीचा रस्ता, पश्चिमेस- श्री. गोख जयवंत सताव यांची गट नं. ३७७ ची मिळकत, उत्तरेस- सरर गट नं पैकी ती. तुळशीदाम बाळासाहेब कायिद यांची मिळकत. या मिळकतीचे विद्यमान मालक सी. चैताली रा- हूल उर्फ ङंडुरंग काशीद यांनी सदर मिळकत आमचे अशील यांनी सदर मिळकत आमचे अशिलांना विसार रक्कम स्वीकारून कायमखूप खरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले आहे. सबब सदर मिळकत निवध व निजोखमी असून ती त्यांनाच विक्री केल्याचा कायदेशीर हक्क व अधिकार आहे व मिळकतीवर कुणाचाही कुठल्याही प्रकारचा हक्क हितसंबंध बोजा वगैरे असल्यास संबंधितांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ७ दिवसांच्या आत आमची खालील पत्त्यावर लेखी हरकत भेऊन असल कागदपत्रे दाखवून खात्री करून घ्यावी. मुदतीत कुणाचीही हरकत नोंदविली न गेल्यास तसेच कुणाचेही हक्क अशिल असल्यास त्यांनी ते जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून आमचे अशील इतरत्याप्रमाणे पुढील व्यवहार पूर्ण करतील. पुणे, दि. १०/०८/२०२०
नंदा वावू, अॅडव्होकेट
 फ्लॅट नं.४, राजाराम अपार्टमेंट, ए-१-९२, कस्तुरबा हौसिंग सोसायटी लि. एझरपोट रोड, विभ्रांतवाडी, पुणे-४११०१६ मोबा.९८२१४४४४२३
 (फ़.क्र.२००८०२४२८)

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public that the sale of agreement dated 14th February 2017 registered at the Office of the Sub-Registrar Haveli No. 18, Pune vide Serial No. 3189/2017, executed between 1. Mrs. Anita Rahul Kondalkar, 2. Mr. Yuvraj Kashinath More & 3. Mrs. Priyanka Dhananjay Kondalkar (THE OWNERS), M/s. Saidatta Developers through Partners Mr. Sandeep Nanabhau Rair & Mr. Netaji Shivaji Babar (THE Builder) and Pramila Dwarkanath Jarag (The Purchaser) for the property bearing addressed at Flat No. "Bhakti Residency" constructed on Property bearing S. No 54/2/1, situated at Village Dhayri, Taluka Haveli, District Pune and within the jurisdiction of Registration limits of Sub Registrar Taluka Haveli, District Pune, has been lost/ misplaced. All persons are hereby informed not to deal or carry out any transaction with anyone on the basis of the said missing document. If anyone has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 15 days from this present.
 No claim whatsoever in future will be entertained after 15 days from this present at any cost.
 Pune
 Dated this 11th day of August 2020
FRANKIE ALVARES, Advocate.